Thomas Cook (India) Limited

11th Floor, Marathon Futurex N. M. Joshi Marg, Lower Parel (East),

Mumbai - 400 013.

Board No.: +91-22-4242 7000 Fax No. : +91-22-2302 2864

August 13, 2025

The Manager, Listing Department **BSE Limited** Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai – 400 001 **Scrip Code: 500413**

Fax No.: 2272 2037/39/41/61

Dear Sir/ Madam,

The Manager, Listing Department National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051

Thomas Cook

Scrip Code: THOMASCOOK Fax No.: 2659 8237/38

Sub: Intimation under Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A, Para A and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed e-copies of Newspaper Advertisements published on even date in Financial Express (English Language) and Loksatta (Marathi Language) *inter-alia* informing about the following:

- 1. 48th Annual General Meeting ("AGM") of the company scheduled to be held on Wednesday, September 3, 2025 at 3.30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM").
- 2. Completion of sending of Notice of 48th AGM along with Integrated Annual Report for FY 2024-25; and
- 3. Details pertaining to remote e-voting and e-voting facility during the AGM.

The publication copies are also being made available on the website of the Company https://www.thomascook.in/stock-exchange-intimation

This is for your information and records

Thank you.

Yours faithfully, For Thomas Cook (India) Limited

Amit J. Parekh

Company Secretary and Compliance Officer

Encl: a/a

Holidays | Foreign Exchange | Business Travel | MICE | Value Added Services | Visas

MUMBAI URJA MARG LIMITED

CIN: U40100HR2018PLC113474 | Email id: secretarial.infra@ Ph. +91 124 456 2000 | www.mumbaiuriamarg.com

					(In ₹ million
S. No.	Particulars		Previous year ended		
		June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025
		Un-audited	Audited	Un-audited	Audited
1.	Total Income from Operations	990.84	855.32	170.44	2092.76
2.	Net Profit/ (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	293.13	133.51	14.82	-110.85
3.	Net Profit! (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	293.13	133.51	14.82	-110.85
4.	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	220.76	107.57	11.05	-84.93
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	220.76	107.57	11,05	-84.93
6.	Paid up Equity Share Capital	1956.45	1956.45	1876.85	1956.45
7,	Reserves (excluding Revaluation Reserve)				21.56
8.	Securities Premium Account	2	- 2		128.83
9.	Net worth	4249.24	4028.49	3962.07	4028.49
10.	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	25320.02	25437.40	22666.97	25437.40
11.	Debt Equity Ratio	5.96	6.31	5.72	6.31
12.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)				
	1. Basic:	0.66	0.33	0.03	-0.25
	2. Diluted:	0.66	0.33	0.03	-0.25
13.	Capital Redemption Reserve	NA.	NA.	NA:	NA NA
14.	Debenture Redemption Reserve	242.32	21,56		21.56
15.	Debt Service Coverage Ratio	1.48	0.76	1.53	0.77
16.	Interest Service Coverage Ratio	1.83	1.61	1.53	0.97

- above unaudited financials reting held on August 11, 2025.

For and on behalf of the Board of Directors of Mumbal Urja Marg Limited Sdi-Raji George Director DIN: 10287494

ASHIKA CREDIT CAPITAL LIMITED CIR: L67120W91994PL0502159 CIR: L67120W91994PL0502159 CIR: (033) 40102505; Fax: (033

Date: August 11, 2025 Place: Mumbai

NOTICE OF THE 32ND ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE OF THE 32ND ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING NOTICE is hereby given that the Thirty-Second (23nd Annual General Meeting (the AdM) of Ashika Credit Capital Limited is scheduled to be held on Saturday the 6th Day of Septembe, 2023 at 11:30 AM, (IST) onwards through video Conferencing (VC) or Other Audio-Visual Means (COAM) to transact the businesses as set out in the Notice convening the 32nd AGM. The Ministry of Corporate Affairs (TMCA) inter-alia vide is General Circular Nos. 3/20/20 dated Agril 8, 20/20 and 17/20/20 dated Agril 8, 20/20 and 17/20/20 dated Agril 8, 20/20 and usbecapard circular Nos. 9/20/20 dated May 5, 20/20, General Circular No. 9/20/23 dated: Stepstember, 20/23 and usbecapard circular six Nos 18/20/20 dated: 18/16 September, 20/24 (collect-lev) referred to as "MCA Circulars") has permitted the holding of the Annual General Meeting Interrupt Video Conferencing (VCC) or through other variety-visual means ("COAM"), without the physical presence of the Members at a common venue.

The the control of th

necessaries in the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015 ("Listing Regulations") and MCA Circulars, the 32nd ACM of the Company is being held through VC7 OAVM without the sphysical presence of the members at a common venue. The proceedings of the ACM will be deemed to be conducted at the Registered Office of the Company which shall be the deemed Venue of the ACM.

which shall be the deemed Venue of the ACM.

Pursuant to the afore-mentioned MCA and SEBI Circulars, and the relevant provisions of the Act and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), the Notice convening the 32nd ACM alongwith the Annual Report for the Financial Vera 2004-2025 has been sent on Tuesday, 12th August, 2025 through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered are registered with the Company (TRI) the Depository of Participant(s). The Physical Copy of the Notice along with Annual Report is also being sent to the Member(s) who have requested for the same in writing to the Company, Further, in accordance with Regulation 38(1)(6) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has sent a letter to the Shareholders whose e-mail addresses are not registered with the Company/RTM/DPs, providing a web-link from where the Annual Report for Financial Year 2024-2025 and Notice of 32nd AGM can be accessed on the website of the Company at tww. ashikagroup.com

Members may note that the Notice of the 3:not AGM and the Annual Report for the Financial Year 2024-2025 is also available on the Company's website at www.ashikagroup.com, websites of the Stock Exchanges where the company shares are listed viz., www.bseindia.com and on the website of NSDL at www.avoting.nsdl.com.

Instructions for Remote E-voting and E-voting during the AGM:

Instructions for Remote E-voting and E-voting during the AGM:
As per the provisions of Section 169 and other applicable provisions of the Companies Act, 2013, Rule 20
of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, and Regulation 44 of the
SEBI (Liching Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2016 (so amended), Ankilo Crosti
Capital Limited is pleased to provide its Members the facility to exercise their right to vote at the AGM by
electronic means. National Securities Depository Limited (ISSL) will provide remote e-Voting facility and
e-Voting facility during the AGM to all the eligible Members to enable them to cast their votes electronically
in respect of the businesses to be transacted at the enable them to asst their votes electronically
in respect of the subinesses to be transacted at the enable them to destroy the subinesses to the transacted at the enable of the subinesses to the transacted at the enable of the subinesses to the transacted at the enable them to destroy the subinesses to the transacted at the enable them to destroy the subinesses to the transacted at the enable them to destroy the subinesses to the transacted at the enable them to destroy the subinesses to the transacted at the enable them to destroy the subinesses to the transacted at the enable them to destroy the subinesses to the transacted at the enable them to destroy the subinesses to the transacted at the enable them to destroy the subinesses to the subinesses to

Commencement of remote e-voting Wednesday, the 3rd Day of September, 2025 (9:00 A.M. IST)

End of remote e-voting Friday, the 5th Day of September, 2025, 05:00 P.M. IST

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and members will not be allowed to vote electronically beyond the above date and time.

All the members are hereby informed that:

- A. De trainment and unique junctions utail.
 J. A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on Saturday, the 30th Day of August, 2025 (cut-off date) shall be entitled to vote in respect of the shares held, by availing the facility of remote e-voting prior to the AGM or remote e-voting during the AGM.
- or remote e-voiring ourning the Austi.

 2. Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off data is. Saturday, the 30th Day of August, 2025, may cast their voice selectorically through remote e-voling by obtaining the login ID and password by sending a request at evoting@nadl.com or mdpidc@yahoo.com.
- The Members can opt for only one mode of remote e-voting i.e. either prior to the AGM or during the AGM. Members who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM. However they will not be eligible to vote at the AGM.
- usey wan not no elegible to vote at the AGM.

 A. Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change if subsequently or cast the vote again. The facility for voting through electronic voting system shall also be made available during the AGM. Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting and otherwise not barred from doing so, shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM.

 Members Dear General Service Committee of the AGM who have not cast their vote through e-voting during the AGM.
- using us Assir.

 Mr. Mohan Ram Goenka, Practising Company Secretary (CP No. 2551). Partner at M/s. M.R. & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed by the Board of Directors of the Company as the Scrutinizer for conducting the remote e-voting process as well as the e-voting system on the date of the AGM, in a fair and transparent manner, and he has communicated his willingness to be appointed.
- the Aow, in a rain and cansparent manner, and ne has communicated in symmyliness to be in case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareh-e-votting user manual for Shareholders available at the download section of www.evoting, or call on: 022 4886 7000 or send a request to Mr. Pritam Dutta, Assistant Manager at pritamd@ evoting@nsdl.com
- The details of the person who may be contacted for any grievances connected with e-Volting on the day of the AGM shall be the same person mentioned for Remote e-Volting on the day of the AGM shall be the same person mentioned for Remote e-Volting on the day of the AGM shall be the same person mentioned for Remote e-Volting on the day of the AGM shall be the same person mentioned for Remote e-Volting on the day of the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the same person mentioned for the AGM shall be the AGM shall
- e-Volting on the day of the AGM shall be the same person mentioned for Remote e-Volting.

 I half accordance with Regulation 4(3) of the Securities and Exchange Board of India (Listing) Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the results will be declared within two working days of conclusion of AGM, in the prescribed formal along with the report of the Scrutifizer and the same shall be placed on the website of the company www.sahikagroup.com and on the website of NSDL http://www.veboiling.nsdl.com immediately after the declaration of result. The results shall also be flowarded to the exchanges, where the shares of the company are listed. The results shall also be displayed on the notico board after the registerior office of the company.

 Subject to the receipt of requisite number of votes, the Resolutions shall be deemed to be passed on the date of the Meeting I is. Saturdey, the 0th Day of September, 2025, subject to revise of the requisite number of votes in fazor of the Resolutions.

(Anju Munum Company Secretary and Compilance Officer FCS: 6686



RACL Geartech Limited

L343000L1983PLC016136)
ss Corporate Tower, Nehru Place, New Delhi – 110019
20.4588500, Fax Nov1120-4588513
meetinglingstands



NG TO REGISTER E-MAIL IDS TO R AND OTHER INFORMATION

Annual Part Section (1997) and the Company of the C

marked to company at investor@master.com under or

Demat

Please contact your DP and register your email address and bank account details as per the process advised

DP.

Place: New Delhi Date: August 12, 2025

CONNECT

QUADRANT TELEVENTURES LIMITED

Cin: L0000MH1946PLC197474

Regd Office: Flat no. 8, B-T)pe. Sadalui Bulding, Timpat Park, Gunsahani Nagar, N-4, CiDCO,
Proprette Office: B-71, Phaeragada, -431001 (Marasaha)

Corporate Office: B-71, Phaeragada, -431001 (Marasaha)

Email: secretaria@infolescomest.com Website: www.comectbroadband.in

Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2025

(Rs. in Lakh) Quarter ended Particulars 30.06.2025 31.03.2025 30.06.2024 Total income from operations 5.440.62 5.599.95 6.309.92 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) (1,382.37)(4.894.80)(3,009.71) (14,103.55) (1.382.37) (4 889 11) (3 009 71) (27 629 68) Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items) (3,009.71) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (1,372.68) (4,888.29 (3,019.68) (27,629.07) Equity Share Capital (Face value of Re. 1/- each) 6,122.60 6,122.60 6,122.60 6,122.60 eserves (excluding Revaluation Reserve hown in the Balance Sheet of previous ye Basic and Diluted Earnings Per Share (In Rs.)*
Basic and Diluted Earnings Per Share (EPS)
is not annualised for the quarter ended June
30, 2025, quarter ended March 31, 2025 and
quarter ended June 30, 2024 (0.23) (0.80) (0.49) (4.51)

Date : August 12, 2025 Place of Signing : Aurangabad



bisite (www.connectzone.m).

By Order of the Board

For QUADRANT TELEVENTURES LIMITED

Dinesh Ashokrao Kadan

PUSHPSONS INDUSTRIES LIMITED

CIN: L74839DL1994PLC059950 Registered Office: B-40, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020 Email: info@pushpsons.com Phone: 011-41610121 Fax: 011-41058461

Extract of the standalone unaudited financial results for the quarter ended June 30, 2025

(Rs. In Lakhs) 3 Months ended 31/03/2025 (Audited) ended 30/06/2024 (Unaudited) Particulars Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and /or Extraordinary items) 0.60 5.85 50.82 0.60 5.85 50.82 ind after Tax (after Exce 0.60 5.85 50.82 49.33 Paid up Equity Share Capital 527.05 -34.79 0.00 527 05 492.26 Paid up Debt Capital / Outstanding Det Outstanding Redeemable Preference Shares 0.00 0.00 Deht Foulty Ratio 0.00 0.00 0.10 arning Per Share (of: Rs. 10/- each)(for continuation operations) -Interest Service Coverage Ratio 0.00

Place: New Delhi Dated: 12.08.2025

- ISS:
 The above is an extract of the detailed format of Statement of Standalone Un-audited Financial Results filed will be Stock Exchanges under Equilation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full formation of the Quarterly | sear unded Financial Results are available on the Stock Exchange website (www.bestnida.com), and on the Company's website (www.pusslpsuns.com).

 Previous period figures have been regrouped rearranged wherever necessary.

for Pushpsons Industries Limited Sd/-Dinesh Jain

Managing Director DIN: 00001912 Place : Mumbai Date : August 12, 2025

B. P. CAPITAL LIMITED

d. Off.: Plot No. 138, Rox No. No. Industrial Area. Softra (Distribution).

222501.0; Fax: 61276-22281, Website: "www.bpcapitalin. Email: bpcapitalini
EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025. Quarter Quarter Ended Ended 30.06.2025 30.06.2024 (Unaudited) (Unaudited) total income from operations.

Mar Predit / (Incush the periority factor)

Exceptional and/or Extraordinary Items)

Mar Predit / (Incush the perior) before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)

Mar Predit / (Incush) the perior before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)

Mar Predit / (Incus) for the period after Tax (after Total Comprehensive Income for the period (Incush) of the Predit / (Incush) for the period (Incush) of the Predit (Incush) of the (3.79) (3.65) (16.09) (3.79) (3.65) (16.09) (3.79) 601.18 (151.34)

MURICE.

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarter ended June 39, 2025 filed with the Stock Exchan-(Listing and Other Disclosive Requirments, Resultines), and aforesaid: Unaudited Financial Results is avail www.bselndia.com and on the Company's website accessed by scanning the given QR Code.

For a

JMJ FINTECH LIMITED (Formerly Known as Mechasish Enterprises Limited)
CIN: L51102T21982PLC029253
Regd Office: Shop No. 3, 1st Floor, Adhl Vinayaga Complex, No. 3, Bus Stand
Gopalsamy Temple Street, Ganapaty, Colmbatore North, Tamil Nadu - 841006

Pceyush Kumar Aggarwal Managing Director DIN: 0009042?

	Extract of Statement of t for the Quarter				(Rs In Lakhs)	
	VIII-III-X-51-	Quarter ended			Year Ended	
SI. No.	Particulars	30-06-2025 (Unaudited)		30-06-2024 (Unaudited)		
1	Total Income from operations (net)	507.73	610.71	369.20	1714.72	
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary Items)	159.65	332.92	244,16	945.56	
	Net Profit / (Loss) for the period (before Tax and after Exceptional and / or Extraordinary Items)	159.65	332.92	244.16	945.56	
4	Net Profit / (Loss) for the period (after Tax and after Exceptional and / or Extraordinary Items)	114,43	66.15	182.26	516.91	
	Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	114,43	66.15	182.26	516.91	
6	Equity Share Capital	1280.00	1280.00	1240.00	1280.00	
	Earnings per Share (before extraordinary items (of Rs.10/- each) for continued and discontinued operations	4140140000				
8	Basic and Diluted	0.89	0.52	1.47	4.04	

- Above notes were reviewed by Audit Committee and approved by the so their Board Meeting held on \$2.08.2025 Figures for the Prior Period / years have been re-grouped and/or Cli
- considered recessary.

 The Statutory Auditors of the Company have carried out the Limited Review of the ab-quarterly Financial results.

 Current Tax includes Net tax of MAT Credit.

 Segmental Report for the Quarter as per IND AS 108 is not applicable.
 - BY ORDER OF THE BOAF For JMJ FINTECH LIMITE

JOJU MADATHUMPADY JOHN MANAGING DIRECTO

THOMAS COOK (INDIA) LIMITED Regd. Office: 11" Floor, Marathon Futurez. Mumbai - 400 Tel.: +91-22-4242 7000 | Fax: Website: www.thomascook.in | Email:

CIN: L63040MH1978PLC020717

NOTICE TO THE MEMBERS OF THE 48 ANNUAL GENERAL MEETING

IN The second control of the Control

nines of time company, one company. The Notice of the Report for the financial year 02.4.2.4. The Notice of 85 'AGM and the principal was allowed in the Report for the financial present and added from the Report of the Report

ade available on the website of the Company at www.thomascock.in, websites of the ocid Exchanges it, 88E Limited at www.thendia.com and National Stock Exchange loda Limited at www.thereida.com, website of National Securities Depositor page 200 per 200

GMI.

Gook Closure notice and Dividend Payment: Pursuant to provisions of Section 91

to Companies Act, 2013 and R4des framed thereunder and Regulation 42 of the SEI

COOR Regulation 2015, notice is hereby given that the Regulation 42 of the SEI

anhare Transfer Books of the Company will framian closed from Friday. August 22, 2005

Wednestady, Sportment 23, 2025, Gook days inclusive) for taking record of the Wednestady Sportment of 3, 2025, Gook days inclusive) for taking record of the Company for the purpose of payment of dividend for the financial yet noticed Mearch 3, 2025, Gook March 1990.

whose names appear as Members in the Register of Members of the Company as a e end of the business hours on Thursday, August 21, 2025, in respect of the sharer ild in physical form.

aid in physical form.

In physical form the other physical form shall be paid dividend only through extensions and an extension between the physical form shall be paid dividend only through extension mode subject to their folce between (PVC compliants per the SEBI quiements and an therefore requested to op for Electron Clearing System (CES) was perfectly supported by the physical form and has not formation the original extension of the physical formation and formation the original eVC documental formation details the dividend in respect of such folios would be withheld till the time the Shareholder original extension of the physical form and has provided the physical formation and the shareholder original extensions.

rovides he aams.
structures for romote a-voting and e-voting at the AGM
rows and the romote a-voting and e-voting at the AGM
rows and the rows and t

1	Cut-off date for determining the eligibility of Members for availing remote e-voting facility as well as for voting at the AGM	Wednesday, August 27, 2025
2	Day, date and time of Commencement of remote e-voting	Sunday, August 31, 2025 (9:00 a.m. IST)
3	Day, date and time of end of remote e-voting	Tuesday, September 2, 2025 (5:00 n.m. IST)

The remote execting module shall be disabled by NSDL for voting themsafter an Members will not be allowed to vote electronically beyong the said date and time. Members holding harses other in physical form or demandated form as on nucleid date is, Wednesday, August 27, 2025 shall be entitled to remote exciting. Evolin shall also be made so called at the ACM and Members attending the ACM who have and shall also be made so called at the ACM and Members attending the ACM who have who have sait hier tools through remote exciting point to the ACM may attend the ACM but shall not be entitled to cast their vice legan. Once the vice on a residuant is cast the Members the Members shall not be allowed to changed is sidesequently. Any person who acquites shares of the Corprany and becomes member of the Company after dispatch of the Notice and Indicary shares as on cubic flat is us, proceduring leven in the Notice of ACM and the Section of the ACM procedure given in the Notice of the Notice for information purpose solbs.

case of any queries/grievances pertaining to voting through electron force and during the AGM), you may refer the Frequently Asked Questions (3 are avoid to the event of th

For Thomas Cook (India) Limite Amit J. Parekh Company Secretary & Compliance Officer



epaper.financialexpress.com

उताराचा क्रम सलग नवव्या महिन्यात

महागाई आट वर्षांच्या नीचांकी प्रमुख घटक म्हणजे खाद्यान्न महागाई दर सलग दुसऱ्या महिन्यात नकारात्मक क्षेत्रात राहिता आहे. जूनमधीला उणे (-) १.९ टक्कायांच्या तुनलेत. जुनैमध्य त्यात उणे (-) ९८ टक्का अधी मोडी घराण दिसली आहे. क्षिण म्हणजे प्रथिनेयुक्त आहार असलेल्या

जनसामान्यांसाठी ताप ठरलेला महागाईचा दर सलग नवव्या महिन्यांत ओसरल्याचे मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारी स्पष्ट केले. दिलासादायी बाब म्हणजे सरलेल्या जुलै महिन्यात हा दर आठ वर्षांची नीचांकी पातळीवर

नोंदविला गेला आहे. जुलै महिन्यात ग्राहक किमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर १.५५ टक्यांपर्यंत नरमला आहे, जो जूनमधील नोंदविल्या गेलेल्या २.१० टक्क्यांवरून लक्षणीय कमी झाला

काय, काय खस्त झाले...



किरकोळ महागाई दर सलग सहा

आत रहिला आहे. म्हणजेच एप्रिल २०२५ पासून हा दर सरासरी ३ टक्क्यांपेक्षा कभी नोंदविण्यात आला आहे. या दरातील

हा सर्वात कमी महागाई दर आहे, तेव्हा तो १.४६ टक्क्यांपर्यंत खाली नोंदविला गेला होता. तर जानेवारी २०१९ नंतर पहिल्यांदाच खाद्यान्न महागाईचा दर हा जानेवारी २०१९ नंतरचा सर्वाधिक कमी पातळीवर आला आहे

आहे. जलैमध्ये ग्रामीण भागातील

जून २०१७ नंतरचा किरकोळ महागाई दर २ महिन्यात १,७२ टक्के होती. त्या र्यात कमी महागाई दर टक्क्यांपेक्षा कमी पातळीवर आला उलट शहरी भागातील महागाई जलट शहरी भागातील महागाई किंचित वादून जुलैमध्ये २.५६ टक्के झाली आहे, जी जुनमध्ये

डाळी. अंडी तसेच भाज्या, अन्नधान्य, साखर या खाद्य

घटकांसह, वाहतूक सर्वाच्या किमती कमालीच्या घटल्याने मुख्यतः ही घसरण झाली आहे. जुलैमधील

प्रत्यक्ष कर संकलन ४ टक्क्यांनी घसरून ६.६४ लाख कोटींवर

नवी दिल्ली : आर्थिक वर्षातील एप्रिल ते ११ ऑगस्टपर्यंतच्या पहिल्या चार महिन्यांत प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक तुलनेत, ३.९५ टक्क्यांनी घसरून ६.६४ लाख कोटी झाल्याचे ... सारमाच आधकृत आकडेवारीने मंगळवारी दर्शविले. मख्यतः प्राप्तिकर परताच्यामळे (रिफंड) केंद्र सरकारच्या तिजोरीला आहोटी लागली आहे.

कंपन्या. व्यक्ती. व्यावसायिक आणि इतरांनी भरलेल्या प्राप्तिकराचा प्रत्यक्ष करात समावेश होतो. सरलेल्या चार महिन्यात निद्यळ कंपनी कर संकलन सुमारे २.२९ लाख कोटी रुपये होते. कंपन्यांव्यतिरिक्त, व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंबे (एचयूएफ) यांच्याकडून संकलन ४.१२ लाख कोटी रुपये होते. प्रत्यक्ष कराचा एव महत्त्वाचा घटक असलेला भांडवली बाजरातील रोखे व्यवहार कर अर्थात 'एसटीटी'मधून १ एप्रिल ते ११ ऑगस्ट दरम्यान २२.३६२ कोटी रुपये सरकारी तिजोरीत आले आहेत एकूण निव्वळ संकलन सुमारे

६.६४ लाख कोटी रुपये झाले आहे जे गेल्या आर्थिक वर्षात (२०२४ २५) याच कालावधीत गोळा झालेल्या ६.९१ लाख कोटी रुपयांपेक्षा ३.९५ टक्क्यांनी कमी आहे. चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत प्राप्तिकर परतावा (रिफंड) देणी १० टक्क्यांनी वाढून १.३५ लाख कोटी रुपये झाली आहेत. १ एप्रिल ते ११ ऑगस्ट दरम्यान एकूण कर संकलन (परताव्यापूर्वी) ७.९९ लाख कोटी रुपये होते, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील ८.१४ लाख कोटी रुपयांपेक्षा १.८७ टक्क्यांनी कमी

.ए. चाल आर्थिक वर्षात सरकारने प्रत्यक्ष कराद्वारे २५.२० लाख कोटी रुपये उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे, जो मागील वर्षांच्या तुलनेत १२.७ टक्क्यांनी अधिक आहे. यापैकी केवळ 'एसटीटी'च्या माध्यमातून ७८,००० कोटी रुपये गोळा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. वाढलेल्या कर संकलनाच्या जोरावर केंद्र सरकारला मोठ्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी गुंतवणूक आणि कल्याणकारी योजनांसाठी निधी प्राप्त होत असतो. परिणामी. आर्थिक विकासाला चालना मिळण्यासाठी हा महत्त्वाचा महसुली स्रोत आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट म्हणजेच सरकारच्या उत्पन्न आणि खर्चातील तफावत ही सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ४.४ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट राखले आहे.



सेन्सेक्स: ८०,२३५.५९ ₹8.88 (-0.88%)

निफ्टी: २४,४८७ .४० ₹ 90.84 (-0.80%)



तेल \$: ६६ ७५ (**^**0.92%) डॉलर ₹: ८७ ७२ (🔺 ३ पैसे)

मान्यताप्राप्त नवउद्यमींची संख्या

१.८ लाखांहून अधिक

नवी दिल्ली : सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्न आणि पाठबळामुळे देशातील नोंदणीकृत नवउद्यमी (स्टार्टअप) उपक्रमांची संख्या ३० जूनअखेर १.८० लाखांवर पोहोचली आहे, अशी माहिती संसदेत मंगळवारी देण्यात आली. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन (डीपीआयआयटी) नवउद्यमींना मान्यता देण्यात येते.

देशात नवउद्यमी संस्कृतीला चालना देण्यासाठी एक मजबत परिसंस्था तयार करण्याच्या उद्देशाने १६ जानेवारी २०१६ रोजी 'स्टार्टअप इंडिया' उपक्रम सरकारने सुरू करण्यात आला. तेव्हाची म्हणजे २०१६ मध्ये असलेली या उपक्रमांची संख्या ही ५०० वरून, ३० जून २०२५ पर्यंत १,८०,६८३ पर्यंत वाढली आहे, असे वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी लोकसभेत लेखी उत्तरात

अंबानी कुटुंबाची संपत्ती अदानींच्या दुप्पट

लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त) आहे

जी देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत ४०

टक्क्यांनी अधिक आहे. एकट्या

अंबानी कुटुंबाची संपत्ती देशाच्या

जीडीपीच्या १२ टक्के भरेल इतकी

आहे. गेल्या वर्षी अंबानी कुटुंबाच्या

संपत्तीत १० टक्क्यांनी वाढ झाली

सपत्तात १० टक्क्याना वाढ आणा आणि देशातील सर्वात धनवान उद्योगघराणे म्हणून त्याने स्थान टिकचून टेचले, असे बार्कलेजच्या सहकार्याने 'हुरून इंडिया'ने तयार कुलेल्या अहवालाने नमूद केले.

गौतम अदानी यांचा मात्र पहिल्या

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: मुकेश अंबानी आणि गौतम अदानी हे भारतातील दोन सर्वात अपना ह नारताताल पन सवात श्रीमंत आणि प्रमुख उद्योजक... दोहोंमधील स्पर्धा, चढाओढीचे प्रसंगही अनुभवास येतात. दोघांमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण, हेही पाहणे मग औत्सक्याचे ठरेल. प्रत्यक्षात अञ्जाधीश मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील अंबानी कुटुंबियांकडे सुमारे २८ लाख कोटी

रुपयांची संपत्ती आहे, जी देशातील दूसरे अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कुटुंबियांच्या १४.०१ लाख कोटी रुपयांपेक्षा दुप्पट आहे, असे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने स्पष्टकेले.

भारतातील बङ्या ३०० सर्वात पिढीतील उद्योजकाचे सर्वात धनाढ्य कुटुंबांची संपत्ती १.६ ट्रिलियन अमेरिकी डॉलर (१४० मौल्यवान उद्योगघराणे असा लौकिक गेल्या वर्षी कमार मंगलम बिला

कुटुंबियांची संपत्ती २० टक्क्यांनी वाढून ६.४७ लाख कोटी रुपये झाली. ज्यामळे उद्योगघराण्यांच्या कौटंबिक संपत्तीच्या यादीत ते एका स्थानाने वर जाऊन दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत, तर जिंदाल कुटुंबाची संपत्ती २१ टक्क्यांनी वाढून ५.७० लाख कोटी रुपये झाली, असे अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे बजाज कुटुंब हे या यादीत एका स्थानाने घसरून चौथ्या स्थानावर आले आहे. कारण बजाज यांच्या संपत्तीत २१ टक्के घट होऊन ती ५.६४ लाख कोटी रुपयांवर

नवीन प्राप्तिकर कायद्याला अर्थमंत्र्यांकडून शुद्धिपत्राची जोड

अग्रिम कराचा भरणा करण्यात तूट राहिल्यास ३ टक्के दराने व्याज

पीटीआय, नवी दिल्ली

वेंतीय अर्थायंत्रालयाने सोप्रवारी विधेयकासंबंधी शुद्धिपत्र मंगळवारी अधिसूचित केले. हे शुद्धिपत्र अग्रिम करासंबंधाने नव्याने केल्या गेलेल्या करासक्ष्यान नच्यान कल्या गलात्या तरादुर्तीसंबंधाने असून, आता करदात्यांनी अग्रिम कराचा कमी भरणा केल्यास त्याला तुटीच्या रकमेवर ३ टक्के दराने व्याज भरावा लागणार आहे. देशाच्या प्राप्तिकर प्रणालीतील महत्त्वपूर्ण सुधारणा मानता वेईल असे विधेयक सोमवारी लोकसभेत कोणत्याही चर्चेविना मंजूर केले गेले. सुधारीत रूपात ते सादर करण्यात आलेल्या या विधेयकाला

नेमकी कशी आहे तरतृद?

ा वार्षिक १०,००० किंवा त्याहून अधिक कर दायित्व असलेल्या करदात्यांना भुष्ठ जून, १९५ सप्टेंबर, १९ डिसेंबर आणि १९ मार्च अशा वर्षक्ररात प्रत्येक तिमाहीत, चार हसवांमध्ये आगाऊ कर भरणा करावा लागतो. प्रत्येक तिमाही देय तारखेऱ्या प्लीकडे एक दिवसही आगाऊ कर भरणा तुटीसह केला जेल्यारा, पूर्ण ३ महिन्यासाठी व्याज हे तुटीच्या रकमेवर २ ट्वके दराने आकारले जाते, असे नांजिया उडिंडरान एलएलपी या कर-सल्लागार संस्थेवे भाजीबार संदीप झुनझुनवाला यांनी सांजितले. सोमवारी लोकसभेत मंजूर माणाबार स्वाय सुच्युक्षणावा चाना तामात्वार तामात्वार तामराव्या चार्यवार चार्यवार चार्यवार चार्यवार चार्यवार चार झालेत्या प्रातिकर (कमांक २) विचेचक २००५ च्या कला ४४५५ झाया, जर तिमाही देय तारखेच्या दुसऱ्या दिवशी आणाऊ करातील तूट भरून काढली जेली तर एका महिन्यासाठी ९ टक्के व्यावा आकारले जाईल. ही त्रस्तूद सध्याच्या कर कायद्याशी सुसंगत नाही, असे झुनझुनवाला म्हणाले.

कायदा. आगामी आर्थिक वर्ष १ एप्रिल २०२६ पासून लागू होईल.

दुसऱ्याच दिवशी शुद्धिपत्रही जोडावे अनेक तरतुदी आणि जटिल मानल्या लागले आहे. हा मंजूर नवीन प्राप्तिकर गेलेल्या कायदेशीर भाषेचे नवीन कायद्यात सुलभीकरण केले गेले

सेन्सेक्समध्ये पुन्हा घसरण; निफ्टी २४,५०० खाली

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मंबर्ड : चीनवरील व्यापार कराची अंमलबजावणी आणखी ९० दिवस लांबणीवर टाकण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाने जगभरातील बाजारात दिलासादायी तेजी सरू असताना, मंगळवारी स्थानिक बाजारात घसरणीने सेन्सेक्स आणि निफ्टी नकारात्मक पातळीवर स्थिरावले. सोमवारी दिसलेली तेजीवाल्यांची सक्रियता अल्पजीवी ठरली आणि ब्लू-चिप बँक शेअरमधील विक्रीने घसरणीला हातभार लावला.

अत्यंत अस्थिर सत्राच्या अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सैन्सेक्समध्ये ३६८.४९ अंशांची घसरण झाली आणि तो



स्थिरावला, दिवसभरात त्याने ८०,९९७.६७ अंशांची उच्चांकी आणि ८०,९६४.३६ अंशांची नीचांकी पातळी गाठली होती. नाचाका पातळा गाठला हाता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ९७.६५ अंशांची घसरण झाली आणि तो २४,४८७.४० पातळीवर बंद होणाऱ्या ट्रम्प-पुतिन चर्चेतून आशादायी फलिताचीही गुंतवणुकदार उत्सुकतेने वाट पाहात आहेत

सेन्सेक्समधील आघाडीच्या कंपन्यांमध्ये. बजाज फायनान्स ट्रेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचडीएफसी बँक, बजाज एवडार्नरता चया, चयान फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स यांच्या समभागात सर्वाधिक घसरण ज्ञाली. तर मारुती, टेक महिंद्र, महिंद्र अँड महिंद्र आणि एनटीपीसी यांचे समभाग वधारले. सोमवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफ्आवआय) १,२०२.६५ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली

ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेवरच आफत, जुलैमध्ये महागाईत वाढ

नवी दिल्ली · अमेरिकी नवा ।दल्ला :: अमारका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेल्या वाढीव आयात शुल्कामुळे संपूर्ण जगाला वेठीस धरले असले तरी याचा चटके आता खुद अमेरिकी अर्थव्यवस्थेलाच बसत आहेत. अमेरिकेने देशाबाहेरून वेणाऱ्या वस्तवर मोठ्या प्रमाणावर आयात कर लादल्याने अमेरिकेत भावात कर लादल्यान जनारकत मिळणाऱ्या वस्तूंच्या किमती लक्षणीय वाढल्या आहेत. सरलेल्या महिन्यात अमेरिकेतील महागाई दरात जास्त बदल झाला नसला तरी, महागाई दर पाच महिन्यांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. टॅरिफमुळे काही आयात केलेल्या वस्तूंच्या किमती प्रंचड वाढल्या आहेत.

'गोल्ड ईटीएफ' गुंतवणुकीत ४० टक्क्यांनी घसरण

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: सोन्याच्या वाढत्या किमती या मोल्यवान धातृंच्या खरेदीस इच्छुक असलेल्यांना चिंतेच्या बनल्या असल्या, तरी किमतींचा हा चढता पारा गुंतवणूकदारांसाठी मात्र खूपच फलदायी ठरला आहे. विशेषतः अमेरिकेच्या आयात शुल्काच्या वृत्तामुळे तेजाळलेले सोने पाहता, जुलैमध्ये गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्समधील (ईटीएफ) नवीन गुंतवणुकीचा ओघ ४० टक्क्यांनी घटून १,२५६ कोटी रुपयांवर मयांदित राहिला. तरी याच महिन्यांत गुंतवणूक मोडून नफा गाठीशी बांधून घेणाऱ्या गुंतवणूकदारांचे प्रमाणही



उच्च राहिले दागिने आणि नाणी या रूपातील सोने खरेदीपेक्षा म्युच्युअल फंडांनी प्रस्तुत केलेला गोल्ड ईटीएफ हा सोय, सहजता, किफायतशीरता आणि मुख्य म्हणजे सुरक्षिततेची हमी असलेला गुंतवणूक पर्याय अलीकडे लोकप्रिय ठरत आहे. सरलेल्या नफावसलीसाठी जलैमध्ये

गुंतवणुकीतून अनेक जण बाहेर पडले असले तरी, सलग तिसऱ्या महिन्यांत 'गोल्ड ईटीएफ'मधील गंतवणकीत सकारात्मक वाढीचा क्रम कायम राहिला आहे. गेल्या दोन वर्षांत सोन्याचे भाव

अतिशय वेगाने वाढले आहेत रिणामी गुंतवणूकदारांमध्ये खरेदी किमतीबाबत घालमेल वाढली आहे. अनेक गुंतवणूकदार जागतिक पातळीवरील वाढत्या अस्थिरतेमुळे त्यांच्या पोर्टफोलिओत सोन्याला स्थान देत, खरेदीस इच्छुक आहेत. मात्र सध्याच्या वाढत्या किमतीमुळे सोने खरेदी टाळण्याचे प्रमाणही मोठे आहे, असे जमिनेट इन्व्हेस्टर सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी

गुंतवणुक झाली आहे.

अधिकारी संतोष जोसेफ म्हणाले असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड् इंडियाच्या (ऑम्फी इन इंडियाच्या (अस्फा) आकडेवारीनुसार, जुलैमध्ये गोल्ड ईटीएफमध्ये १,२५६ कोटी रुपयांच निव्वळप्रवाह आला, जो आधीच्या जून महिन्यांत नोंदवलेल्या २,०८१ कोर्ट रुपयांपेक्षा खूप कमी आहे. विद्यमान वर्षात में महिन्यात २९२ कोटी, एप्रिलमध्ये ६ कोटी रुपये आणि मार्चमध्ये ७७ कोटी रुपयांचा निव्वळ प्रवाह दिसून आला होता. खरेदीदारांसह वरच्या भावावर विक्री करणारेही वाढले आहेत. परिणामी गोल्ड ईटीएफमध्ये २८२५ या कॅलेंडर वर्षात (जानेवारी ते जुलै) ९,२७७ कोटी रुपयांपेक्षा अधिक

केवळ माहिताच्या उद्धाः इतेन्द्रोनिक माध्यमात्म मतदान करण्याबावत (एजी असत्यास, तुन्ही www.gvoting.nsql.com च्या असत्यास, तुन्ही www.gvoting.nsql.com - २२ - 4886 7000 वर काल

(LTIMindtree

एलटीआयमाइडटी लिमिटेड

सीआयएन: L72900MH1996PLC104693 **ा कार्यालय:** एल अँड टी हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४०० ०। कॉर्पोरेट कार्यालय: एल अँड टी टेक्नॉलाजी टॉवर सेंटर, गेट क.५

वानारच कावात्तव एल अह टा ट्यानावाजा टावर चटर, गट क्र.ग, साकी विवार रोड, पवई, मुंबई boo ०७२, मारत दूरच्वनी क्रमांक: +९१ २२ ६७७६ ६७७६; फॅक्स क्रमांक: +९१ २२ ४३१३ ०९९७ ईमेल: investor@ltimindtree.com. वेबसाइट: www.tlimindtree.com

सभासदांना सूचना

कंपनी कायदा २०१३ (कायदा)चे कलम २०१ अन्वये एलटीआयमाङ्डटी लिमिटेडच्या (कपनी) सभासदाना **सूचित करण्यात येते की,** अनुसूची ५चा माग एकसह वाचले असता कायद्याचे कलम १९६मधील तरतुदी आणि असल्यास, कायद्यामधील अन्य लागू तरतुदी आणि त्याखाली केलेल्या नियामांनसार कंपनी. दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी पोस्टल मतदानादारे मंजूर झालेल्या साधारण ठरावानुसार, सभासदानी मान्यता दिलेले अनिवासी भारतीय श्री. वेणुगोपाळ लाबू (DIN: 08840898), यांची दिनांक ३९ मे २०२५ ते २३ जानेवारी २०३० (दोन्ही दिवस समाविष्ट) या कालावधीसाठी व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक करण्यासाठी मान्यता मिळवण्याकरिता केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचा विचार करत आहे.

करिता एलटीआयमाइंडटी लिमिटेड स्वाक्षरी/-कंपनी सेकेटरी व कॉम्प्लायन्स ऑफिसर

दिनांकः १२ ऑगस्ट २०२५

🔞 Thomas Cook थॉमस कुक (इंडिया) लिमिटेड

_{क्षेत्रक्रवेद्यविक्रिक्ताव्यक्रको ।} मीम्रायसः एवर २०४० एवएव १.९०८ राजसम् **४८ व्या वार्षिक स**र्वसा**धारण सभे**च्या **स**दस्यांना **सू**चना

ह्यां बाहान करवा निर्माण करवा है। यह निर्माण करवाना के वार्वा करवा निर्माण करवा है। यह निर्माण वार्व विशेष की वार्वक करवा है। वार्वक करवा के वार्वक करवा है। वार्वक करवा है।

भारतमा वार वस्त्रयामा पाइत्यास सां में मोर्ड इस्त्रयामें ती प्राथमित (प्रियम्भ) हुमा मा मानि प्राथमित सार्विक मुस्त्राम संग्राम (प्रियम्भ) हुमा मा मानि प्राथमित सार्विक स्थापनी (प्रायम) हुमा मा मानि प्रायम (प्रायम) व्यापनी सार्विक स्थापनी (प्रायम) व्यापनी सार्विक स्थापनी सार्विक स्थापनी सार्विक सार्विक स्थापनी सार्विक सार्

र अनोजर सूचना आणि लाओश देखक नंध्यी कावडा, २०१३ च्या करूम ११ आणि त्याउ केच्या नियमांच्या तरतुरी आणि सेबी (एसओडीआर) नियमावरी, २०१७ च्या नियम १२ जा देख्यारी योर्च की श्रे मार्च २०१५ की संस्थेल्या आर्थिक व्यक्तिश लाओश देखकट नियमा सहस्याची की प्रमासी कम्मीत सारमा जी सम्मीत स्थार मोहणी आणि श्रेस हरनातरण सुरा ऑगस्ट २०१५ ते बुद्धारा, ३ सप्टेंबर २०१५ (होन्ही दिसम सम्माजिन्द) पर्यंत बंद राहतील.

ाहता आहरत । जुल जुल जुल स्वस्थात २१ औमस्ट २०२५ रोजी कम्मकाताच्या वेकेट्या शेकटे (स्वार्धे तरीक) हमेन्द्रातिक स्वस्थातं असकेत्या चीकारेच्या बावतीतः विधिविद्योजनी सादद वरवायाच्या त्यावारी सावकार्य्या सदिद तामार्थी माश्यक स्कृत हितारा, आणि व) जुलारी ताोचे गुरुवाद, २१ औसस्ट २०२५ रोजी कम्मकाताच्या वेकेट्या सोक्टी सम्मणिया सदस्याय्या तांच्योजमार्थ्य मीतिक स्वस्थात असलेता स्वस्थात्या साविद्या स्वस्था म्हणून विस्ताद

काणेत रेपाएंक्टर प्राप्त नरेपात रेक्टर जातहर, प्रतिकारकी रिष्ट देक्टरिंग आणि क्रिडीलकारी मुख्या केपाली बताया, २०१३ एक कामा १८८ करती हैंद्यावस्थ्या आणि बचायाना निष्या, २०१५ कोपी बताया, २०१३ एक कामा १८८ करती हैंद्यावस्थ्या आणि बचायाना कीणी होत्रिक्टर्स्ट अ आणि करती मेक्टरिया आणि हीतियानी आणि केस्तिया मेक्टरियान स्टेंड आणि कामा होत्रव्य हार्यावस्थ्या चारा तहार्योग पाताल करने, हारवामात परमाणांक्या अपनामां कीणा प्रता कीणांक्या अपनामां कीणां हर्जवस्थानिक मतदान प्रणाणी (पीतार्थ ईन्स्ट)विक्य प्रता हर्जाया स्टूर्मान केसाया स्टूर्मान्यान मान्यान स्टेंड क्रियान स्टूर्मान कामा हर्जिक्या स्ट्राप्त स्टूर्मान प्रणाणी स्ट्राप्त ईन्स्ट्राप्त स्टूर्मान प्रताम स्ट्राप्त स्ट्राप्त स्ट्राप्त स्ट्राप्त स्टूर्मान स्ट्राप्त स्ट्र स्ट्राप्त स्ट्राप्त स्ट्राप्त स्ट्राप्त स्ट्राप्त स्ट्राप्त स्ट

9-9-9	देल	ोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी तपशीलवार स् ऱ्या आहेत. सदस्यांना खालील गोष्टी लक्षात घेण्या	चना एजीएमच्या सूचनेच्या नोट्सम ची विनंती आहे:
		वार्षिक सर्वसाधारण सक्षेत मतदान करण्यासाठी सदस्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी अंतिम तारीख	बुधवार, ऑगस्ट २७ , २०२५
		आणि वेळ	रविवार, ३१ ऑगस्ट २०२५ (सकाळी ९:०० वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार)
	3	रिमोट ई-व्होटिंगच्या समाप्तीचा दिवस, तारीख आणि वेळ	मंगळवार, २ सप्टेंबर, २०२५ (संध्याकाळी ५:०० भारतीय माण वेळेनस।

त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल रिमोट ई-व्होटिंग मॉड्यून बंद करेल आणि सदस्यांना दिलेल्य तारखेनंतर आणि वेळेनंतर इलेक्ट्रोनिक पटपतीने मतदान क्रिप्याची परवानगी दिली जाणार नाही.


वारा . के ऑगस्ट २०१४ रोजीय्या कर ऑण लायकेसमा मीणिक स्वरुप्पत की होने डीम्टेरियलाइ स्थान होम्से धारण करायों. सदस्य सिमोर ई-स्वीरियलाई पात्र असतीय, एवंग्रियमध्ये सिन्द रोबीच उपस्पति करायों के स्वरूप सिन्दे ई-स्वीरियलाई पात्र असतीय, एवंग्रियमध्ये अस्तित, व्यक्ति स्वरूप सरक अ बार ई-स्वीरियलाई महत्तम केसी साहि ते एवंग्रियमध्ये महत्वम करव्यस्य पात्र असती पात्रपत्ति सिन्दे ई-स्वीरियलाई महत्तम केसी साहि ते एवंग्रियमध्ये महत्वम करव्यस्य पात्र असती पात्रपत्ति सिन्दे ई-स्वीरियलाई महत्तम केसी सहस्य एवंग्रियमध्ये अस्ति स्वार्थ कर्यस्थान करवायस्य अस्ति स्वार्थ

बॉगत कुळ (इंडिया) लिगिटेड करीशा सहैं/-अगित थे, परेख कंपनी व्याप्त स्थापन स्ट्रायतन स्थितारी एसीएक: १३६४८

INFRADEBT

इंडिया इन्फ्राडेब्ट लिमिटेड

सीआचएन: U65923MH2012PLC237365 १: दि कॅपिटल, 'बी' विंग, ११०१ ए, विंद्र-कुर्ला संकुल, मुंबई - ४५ १९६९०० / +९१ २२ ४३३४६९०० **फॅक्स:** +९१ २२ ६८१९६९१० ईट: www.infradebt.in **ई**-मेल: info@infradebt.in



पर्यावरण विषयक जन सुनावणीची सूचना मे. अंबुजा सिमेंट्स लि. यांचा सर्वे नं. १, ६ ते १३, १६, १७/१, १७/२, १७/३, ६० व ६६, गाव मोहने, सर्वे नं. १४ ते १७ गांव अटाळी, सर्वे नं. ११, ३१, ३२, ३६, ३० ते ४१ गांव ऑबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे येथे प्रस्तावित ऑबिवली सिमेंट प्राईडिंग युनिट

११ गाँव आध्वस्ता, ता. केल्याण, १४. ठोण वयं प्रस्तावत आध्वस्ता सांस्य द्वार्धिश धुनिस् क्रान्यदे समात दू एक्यास्त्रीमा (२१ इ. प्राप्तिक्ती क्षात्री कर्या प्रदास होता हो। भिवार क्षात्री सोक्ष सुनावणीचे आधीजन करण्यासाठी अर्थ प्राप्त हाला आहे. भारत सरका, पार्वारण, वेने व क्षात्राम बदल मंत्रास्त्र क्षात्री होती बांच्या अस्पित्वना क्ष. एस.ओ.१५३३ दिताक १५/६/२००६ (सुमार्गित दिताक १९/१२/२००५) हमात स्वर प्रस्तानामाठी वाहीर तोक पर्वारण विषयक जनसुनावणीचे आयोजन दिल्यों सोने आहेप जीदिवणसाठी वाहीर तोक पर्वारणविषयक जनसुनावणीचे आयोजन

र/१२/२०२९ दुनास दर्भ दिनासाथसां प्रोबादान गायक सूचना, त्याना, ट्रका-टिफ्णी तसेच आंक्षण नार्टीचणासाठी आहोर लोक प्रवीचणीव्याफक सम्मुद्धानाची आंक्षण केले केले आहे.

डिकाण :-चे. एव.आ.सी. लि. परिस्त, गांव ऑबिवसी, ता. कल्याण जि. ठाणे. विश्वांक :- १६/०५/१०२५ (मंगळवार)

ढेळ :--क्खाळी १९०० जा.
ढेळ :-क्खाळी १९०० जा.
ढेळ :-क्खाळी १९०० जा.
ढेळ :-क्खाळी १९०० जा.
ढिका नार्यांक स्टा नियंतीत प्रकल्पाच्या परिस्तामधील द्वीचारमांक, वर्षांवण किला स्टार्ट्यांक स्टार्ट्यांक

- विकल्पियां की कर्यालय, उग्ले.
 विकार उर्चाण केंद्र, उग्ले.
 विकार उर्चाण केंद्र, उग्ले.
 विकार प्रांत कर प्रांत है।
 विकार प्रांत कर प्रांत है।
 उर्चाण कर कर्यालय व उत्त प्रारंतिक कर्यालय करन्यण १, म.प. म. मंद्रक, महाराष्ट्र
 प्रदूषण विकार केंद्रक, ३ १ म. मकता, निह्मित्रणक संकृत, अंगक बाग जवळ,
 रहेगा तो, करन्यण (१,), वि. उर्चा ४२१३०१
 म. महाद्यव संक्षिय, मृत्रमं महाद्यव हुम्मित्र, मृत्रमं महाद्यव संक्ष्मा, मोने मंद्रक पुरुषणा, मान्यालय संक्ष्मा, मोने मंद्रक पुरुषणा, मान्यालय संक्ष्मा, मोने मंद्रक पुरुषणा, मान्यालय संक्ष्मा, मान्यालय संक्ष्मा, मान्यालय संक्ष्मा, मान्यालय संक्ष्मा, मान्यालय संक्ष्मा, मान्यालय संक्ष्मा, मान्यालय, संक्ष्मा, संक्ष्मा
- अवारण विचान, नावन प्रवासन मवन, रूप वा मजला, नादान काना मान, मजलव मुंबई- इर. झोनल कार्यालव, एमओईएफ सीसी, पश्चिम झोन, पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय, न्यु सेक्रेटरीयाट बिल्डॉंग, तळमजला, ईस्ट् विंग, सिब्हील लाईन, नागपूर-
- मञालब, न्यु सक्रटराबाट ाबल्डाना, तळमञला, इस्टू ावम, ार ४४० ००१: कत्त्वाण डॉबिबली महानगरपालिका, ता. कल्वाण, जि. ठाणे. उल्हासनगर महानगरपालिका, जि ठाणे.

- उल्होसनम् महानगरपालका, ।व ठाण. अबस्ताध नगरपिषद, वि ठाणे. कुळगांव बदलापूर नगरपिषद, वि. ठाणे. भिवंडी महानगरपालिका, भिवंडी, वि. ठाणे. तहसिल कार्यालय, कल्याण, वि. ठाणे. ग्रामपंचायत कार्यालय, महाद्ळ बुदुक, वरप, कांबा

सही/= उप=प्रादेशिक कार्यालय कल्याण=! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कल्ल





